

24th January, 2025

The Secretary
BSE Ltd.
Corporate Relationship Dept.,
14<sup>th</sup> floor, P. J. Tower,
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001
Stock Code – 500331

The Secretary
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai - 400 051
Stock Code - PIDILITIND

Dear Sir,

**Sub: Newspaper Publication – Financial Results** 

\_\_\_\_\_

Please find enclosed clippings of the "Extract of Financial Results for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2024" published on 24<sup>th</sup> January, 2025 in Business Standard (all editions) in English and Sakal (Mumbai Edition).

Kindly take the same on your records.

Thanking You,

Yours faithfully,

For Pidilite Industries Limited

Manisha Shetty
Company Secretary

Encl. as above

Regd. Office Regent Chambers, 7th Floor Jamnalal Bajaj Marg 208 Nariman Point Mumbai 400 021 **Pidilite Industries Limited** 

Corporate Office

Ramkrishna Mandir Road Andheri - E, Mumbai 400059, India

> T + 91 22 2835 7000 2835 7952 / 2835 7365 F +91 22 2830 4482 www.pidilite.com CIN:L24100MH1969PLC014336



#### SHIVAM AUTOTECH LIMITED

CIN: L34300HR2005PLC081531

Registered Office: 10, 1st Floor, Tower-A, Emaar Digital Greens, Sector-61,
Golf Course Extension Road, Gurugram, Haryana-122102 Tel: 0124-4698700; Fax: 0124-4698798
Email id: <a href="mailto:info@shivamautotech.com">info@shivamautotech.com</a>; Website: <a href="mailto:www.shivamautotech.com">www.shivamautotech.com</a></a>

#### NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ('the Act') (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') and the Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India ('SS-2'), each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA')vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 1/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') to transact the special business as set out hereunder by passing Ordinary/ Special Resolutions, by means of Postal Ballot only by remote e-voting process ("remote e-voting") being provided by the Company to all its members to cast their votes electronically.:

S. No.	Types of Resolutions	Resolutions
1.	Ordinary	To consider and approve increase in Authorized Share Capital of the Company.
2.	·	To consider and accord consent for offer, issue and allotment of equity shares through a Qualified Institutional Placement pursuant to section 42, 62 and all other applicable provisions of the companies act, 2013 and other applicable laws.

The Notice of Postal Ballot ('Notice') is available on the website of the Company at <a href="www.shivamautotech.com">www.shivamautotech.com</a>, on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited ('BSE') and The National Stock Exchange of India Limited ('NSE') at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="www.bseindia.com">www.nseindia.com</a>, respectively. A copy of same is also available on the website of NSDL at <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>.

In compliance with the aforesaid MCA Circulars, the Company has sent the Notice on Thursday, January 23, 2025 only in electronic form to those Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners as received from MCS Share Transfer Agent Limited, the Company's Registrar and Transfer Agent ('RTA') / Depositories as on Friday, January 17, 2025 ('Cut-Off date') and whose email addresses are registered with the Company/ RTA / Depository Participants (in case of electronic shareholding) or who will register their email address in accordance with the process outlined in the Notice. Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members and the communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. The remote e-voting period commences on Friday, January 24, 2025 at 9:00 a.m. (IST) and shall end Saturday, February 22, 2025 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the List of Beneficial Owners as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a> under help section or write an email to <a href="evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a> or the grievances can be addressed to the Company Secretary at the registered office

of the Company or at <u>cs@shivamautotech.com</u>.

The Board of Directors has appointed Mr. Yogesh Kumar (Membership No. ACS 60866 CP No. 23576), Proprietor of M/s Yogesh K & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in fair and transparent manner.

After completion of scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company or any other person authorized by him. The results of the Postal Ballot conducted through remote e-voting along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at <a href="https://www.shivamautotech.com">www.shivamautotech.com</a>, the website of NSDL <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> and communicated to BSE and NSE on their respective websites i.e. <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a>, where the ordinary shares of the Company are listed within the stipulated timelines. The results will also be placed on the Notice Board at the Registered Office of the Company.

For Shivam Autotech Limited

Place: Gurugram Date : January 23, 2025 Shakti Kant Mahana Company Secretary Membership No. A69273 Government of Kerala
Published Tenders from 20-01-2025 to 22-01-2025

Forest Department

Tender ID: 2024\_FD\_708436\_2 \* Deputy Director \* Camera Traps 75 Numbers \* Closing Date: 28-Jan-2025 \* PAC:
Rs1650000

Visit https://etenders.kerala.gov.in for more details.

Ro.No:20-22/Jan/2025/PRD/(N)8



NOTICE INVITING APPLICATIONS FOR EMPANELMENT OF ARCHITECTURAL CONSULTANTS FOR MUMBAI AND ITS AGGLOMERATION AREAS

Central Bank of India is empaneling Architectural consultants for furnishing, repair / rehabilitation & construction works in Mumbai and its agglomeration areas. Applications are invited from reputed and established Architectural Consultants under respective categories. Prescribed application form and details can be downloaded from Bank's website www.centralbankofindia.co.in Any clarification/ corrigendum/ amendments etc. regarding the process will be updated on the above website only. Applicants are requested to visit the Bank's website www.centralbankofindia.co.in regularly to keep themselves updated.

Last date and time for submission of application is 14/02/2025 up to 3:00 pm.

Place: Mumbai Date: 24/01/2025 AGM-BSI

#### **NOTICE**



**NOTICE** is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

#### Record Date\*: January 28, 2025

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit)#	Face Value (₹ per Unit)	Net Asset Value ('NAV') as on January 22, 2025 (₹ per unit)
DSP Aggressive Hybrid Fund	Regular	IDCW	0.200	10.00	29.116
DSP Aggressive Hybrid Fund	Direct	IDCW	0.200	10.00	69.729

#The per unit rate is same for individual and other category of investors. \*If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to:

DSP ASSET MANAGERS PRIVATE LIMITED

CIN: U65990MH2021PTC362316

Investment Manager for DSP Mutual Fund ('Fund')

Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400021

Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181

Toll Free No: 1800 200 4499 Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai Date: January 23, 2025

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

#### Pidilite Industries Limited



#### Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31.12.2024

(₹ In crores)

	Standalone					Consolidated				
Portiouloro	Quarter ended		Nine months ended		Year ended	Quarter	ended	led Nine months ended		Year ended
Particulars	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	3153.59	2894.51	9400.17	8701.67	11332.52	3424.69	3166.97	10166.01	9572.82	12522.64
Net Profit for the period (before tax and Exceptional items)	718.48	694.33	2180.43	1933.54	2396.66	751.76	687.42	2246.49	1953.15	2451.02
Net Profit for the period before tax (after Exceptional items)	718.48	694.33	2180.43	1933.54	2403.81	751.76	687.42	2246.49	1953.15	2379.35
Net Profit for the period after tax (after Exceptional items)	534.50	522.85	1628.07	1445.15	1799.47	557.08	510.92	1668.65	1443.14	1747.42
Total Comprehensive Income for the period(Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax))	534.16	520.18	1618.02	1427.69	1779.43	556.14	512.47	1657.70	1415.66	1779.31
Equity Share Capital	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86
Reserves excluding Revaluation Reserve as at Balance Sheet date					8286.53					8356.30
Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) -										
Basic:	@ 10.51	@ 10.28	@ 32.01	@ 28.42	35.39	@ 10.86	@ 10.04	@ 32.52	@ 28.10	34.01
Diluted:	@ 10.49	@ 10.28	@ 31.94	@ 28.42	35.35	@ 10.84	@ 10.04	@ 32.45	@ 28.09	33.98
	Net Profit for the period (before tax and Exceptional items)  Net Profit for the period before tax (after Exceptional items)  Net Profit for the period after tax (after Exceptional items)  Total Comprehensive Income for the period(Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax))  Equity Share Capital  Reserves excluding Revaluation Reserve as at Balance Sheet date  Earnings Per Share (of ₹ 1/- each)  (for continuing and discontinued operations) -  Basic:	Total income from operations  Net Profit for the period (before tax and Exceptional items)  Net Profit for the period before tax (after Exceptional items)  Net Profit for the period after tax (after Exceptional items)  Total Comprehensive Income for the period(Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax))  Equity Share Capital  Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) -  Basic:  Diluted:  Diluted:  31.12.2024 (Unaudited)  31.53.59  31.53.59  Alter Exceptional items)  Fasceptional items  Fasceptional items)  Fasceptional items  Fasceptional items  Fasceptional items  Fasceptional items  Fasceptional items  Fasceptional items  Fascepti	Total income from operations  Total income from operations  Net Profit for the period (before tax and Exceptional items)  Net Profit for the period before tax (after Exceptional items)  Net Profit for the period dafter tax (after Exceptional items)  Total Comprehensive Income for the period(Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax))  Equity Share Capital  Reserves excluding Revaluation Reserve as at Balance Sheet date  Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) -  Basic:  Diluted:  31.12.2024 31.12.2023 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2023 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2023 4	Total income from operations   31.12.2024   (Unaudited)   (Unaudited)   (Unaudited)	State   Sta	State   Sta	31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2023   31.12.2023   31.03.2024   31.12.2024   (Unaudited) (Unaudit	State   Particulars   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2023   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.03.	31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.2024   31.12.2024   31.12.2024   31.12.2024   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31	State   Particulars   31.12.2024   31.12.2023   31.12.2024   31.12.

@ For the period only and not annualised.

#### Note:

1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The financial results were reviewed by the Audit Committe and approved by the Board of Directors at their respective meetings held on 22<sup>nd</sup> January, 2025. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website www.pidilite.com



Place : Mumbai

Date : 22<sup>nd</sup> January, 2025

Managing Director

Date: 22<sup>nd</sup> January, 2025

Regd. Office: 7 Floor, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021. | Tel.: 91 22 2835 7000 | Email: investor.relations@pidilite.co.in | www.pidilite.com | CIN: L24100MH1969PLC014336















मुंबई, ता. २३ : हॉटेलचा ताबा सोडण्यासाठी तसेच अडीच कोटींच्या खंडणी प्रकरणात गँगस्टर रवी मल्लेश बोरा ऊर्फ डी. के. रावसह त्याच्या - सहा साथीदारांना ३० जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. बुधवारी रात्री गुन्हे शाखेने सर्वांना अटक केली होती.

मरोळ नाका येथे तक्रारदाराने १९७२ मध्ये भूखंड विकत घेऊन एम्पायर इंजिनिअरिंग नावाची कंपनी स्थापन केली. २०१६ मध्ये केरळला राहणारे अब्दुल्ला अबू याने या जागेत निवासी हॉटेल बांधण्याचा सल्ला दिला. तसेच, हॉटेलसाठी येणारा सर्व खर्च करण्याची तयारी दर्शवली होती.

हॉटेल बांधल्यानंतर तक्रारदाराला तीन गाळे तर उर्वरित बांधकामाचा व्यावसायिक वापरासाठी ५० लाख तसेच महिन्याकाठी ठरलेले भाडे देण्याचा करार करण्यात आला: मात्र बांधकाम पूर्ण झाल्यावर अबू आणि त्याच्या मुलाने कराराप्रमाणे आगाऊ रक्कम आणि भाडे देणे टाळले. कोरोना काळात तक्रारदाराला बाहेर काढून बनावट कागदपत्रांच्या आधारे हॉटेलवर कब्जा केला. हा वाद मिटविण्यासाठी एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला राव उपस्थित असल्याचा दावा तक्रारदाराने केल्याने गुन्हे शाखेने अटकेची कारवाई केली आहे.




### कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम ) खुली ई-निविदा आमंत्रण सूचना

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे, वरिष्ठ विभागीय अभियंता, रत्नागिरी यांच्या द्वारे खालील कामांसाठी खुल्या ई-निविदा मागविण्यात येत आहेत. कामाचे नाव: एसएसई/रत्नागिरी विभागांतर्गत शिंदे आंबेरी बोगद्याच्या आत साइड ड्रेनची सुधारण आणि कास्टिंग आणि ड्रेन स्लॅब निश्चित करणे. निविदा क्र.: केआर-ओरएन-डब्ल्यू-2024-69ए (दुसरा काँल), दिनांक: 22.01.2025. अंदाजित खर्च: रु. 53,49,681/-. ईरठे: रु. 1,07,000/-. ऑनलाइन निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ: 25.02.2025, 15:00 वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, एमआयडीसी क्षेत्र, मिरजोळे, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधा (संकेतस्थळ https://www.ireps.gov.in)

# \* करमणूक \* नाटक \*



शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवसृष्टी



- 📽 ९१ ९५७९६२२४५६ / ८७२०९२३७३७
- सोम-रवि : सकाळी ९.३० ते सायं ६.३०
- शिवसृष्टी स.नं. १३, आंबेगाव (बु.), कात्रज-बाह्यवळण रस्ता, ता. हवेली , जि. पुणे - ४११०४६



# कुल्योत जनआंदोलन

# मदर डेअरी जागेवरील पुनर्वसन प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

चेंबूर, ता. २३ (बातमीदार) डेअरीच्या कुर्ल्यातील मदर बोटॅनिकल गार्डनची निर्मिती तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरिता सुरू असलेले जागेचे सर्वेक्षण तत्काळ थांबविण्यात यावे, या मागणीकरिता नेहरूनगर येथे आंदोलन करण्यात आले.

कुर्ला (पूर्व) येथील मदर डेअरी जागेवर राज्य सरकार अदाणीतर्फे धारावीकरांचे पुनर्वसन करणार आहे. या पुनर्वसनाला नेहरूनगरकरांचा तीव्र विरोध आहे. या जागेवर बोटॅनिकल गार्डनची निर्मिती करण्यात यावी, तसेच धारावी पुनर्वसनाकरिता सुरू असलेले सर्वेक्षण त्वरित थांबविण्यात यावे, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली



कुर्ला : मदर डेअरीतील सर्वेक्षणाविरोधात रहिवाशांनी आंदोलन केले.

आहे. याच अनुषंगाने पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांना एकत्र येत अभ्युदय बँक ते कुर्ला (पूर्व) मदर डेअरीपर्यंत मोर्चा काढला.

कार्यकारी अभियंता

बांधकाम विभाग, वरळी

मुंबई - ४०० ०१८.

DGIPR/2024-25/ \$5.-5/C5876

FPC साठी २९ रजिस्टरचा

बुक किपिंग संच

• कृषी निविष्ठा व्यवसायासाठी आवश्यक ५ पुस्तके

SIILC

ईमेल आयडी: fpo.services@siilc.edu.in

२) टपालाद्वारे ऑर्डर पाठवण्याची सशुल्क सुविधा ३) स्थळमानपरत्वे टपाल शुल्क वेगळे ४) ऑफर फक मर्यादित काळासाठी

अधिक माहितीसाठी संपर्कः

**8956712631 | 9307649047** 

असा आहे २१ पुस्तकांचा संच :

कंपनीची माहिती QR कोड

स्कॅन करून भरावी

१) टपाल/ कुरिअर चाउँस वेगळे

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय,

बांधकाम विभाग, वरळी, मुंबई.

नविन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, वरळी दुग्धशाळा आवार, खान अब्दुल गफार खान रोड, वरळी सी-फेस, वरळी, मुंबई - ४०० ०१८.

E-mail: constworli.ee@mahapwd.com दुरध्वनी क्र. ०२२-२४९४९०५४ फॅक्स: २४९३८४१३

ई- निविदा सूचना क्र. २३, सन २०२४-२५

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, वरळी. नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, वरळी

दुग्धशाळा आवार, ए. जी. खान रोड, वरळी, मुंबई - ४०००१८ दूरध्वनी क्रमांक (०२२) २४९४९०५४ हे स्थापत्य ठेकेदार यांचेकडून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बाळकुम येथील मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्र परिसरातील सुरक्षा भिंतीचे व नाल्याचे बांधकाम (रक्कम रु. १,५०,७७,२३०/-) साठी ब-१ प्रकारची <u>ई-निविदा</u> मागवित आहेत. सविस्तर ई-निविदा

www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर पहावयास मिळेल. सदर निविदेचा विक्री

तसेच अट असलेली कोणतीही निविदा स्वीकारली जाणार नाही. इतर अटी व शर्ती ई-निविदा

नमुन्या मध्ये पहावयास मिळतील. कोणतेही कारण न देता ई-निविदा रह करण्याचे अधिकार

• कंपनीसाठी आदर्श कार्यसंस्कृतीचा विकास • कंपनी कायद्यानुसार आवश्यक ७ पुस्तके

• एमसीए पोर्टलवरील अनुपालन होणार सुलभ • शेतमाल संकलन व विक्री व्यवसायासाठी ६ पुस्तके

\*\* दोन प्रकारांत संच उपलब्ध \*\*

योग्य क्युआर कोड स्कॅन करून आपली ऑर्डर नोंदवा.

संच प्रकार १

• अनावश्यक असा हजारो रुपयांचा दंड टाळणे शक्य 🔹 कंपनी व्यवस्थापनासाठी आवश्यक ३ पुस्तके

कालावधी दि. २७/०१/२०२५ ते २०/०२/२०२५ असा आहे.

सक्षम अधिकारी यांनी राखून ठेवलेले आहेत.

जा.क्र. काअ/बांवि/वरळी/निविदा/७६

नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला,

वरळी दग्धशाळा आवार, ए. जी. खान रोड,

• कंपनीचे कामकाज चालवणे होणार सुलभ

• शेतकरी सदस्य तसेच बाजारघटकांमध्ये विश्वास

• शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक

कंपनीचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक माहिती छापलेल्या स्वरूपातील नमुना संच शुल्क: ५०००/- रुपये

संच प्रकार २

कंपनीचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक माहिती न छापलेल्या स्वरूपातील नमुना संच शुल्क- ४५००/- रुपये

पात्रतेची पूर्तता करणे होणार सुलभ

• प्रभावी बुक किपिंगसाठी दिशादर्शन

• कंपनीची वाढणार कार्यसूलभता

नमुना संच शुल्क: ५०००/- रुपये

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय.

बांधकाम विभाग, वरळी, मुंबई.

वरळी, मुंबई ४०० ०१८.

असे होणार लाभ :

दिनांक:- १७/०१/२०२५

यावेळी मदर डेअरी जागेवरील झाडे तोडल्यास त्याचा जैवविविधतेवर गंभीर परिणाम होईल, असा दावा आंदोलकांनी केला. त्या जागेवर

## सामाजिक, राजकीय पक्षांचा सहभाग

खासदार वर्षा गायकवाड, स्थानिक रहिवासी, लोकचळवळीचे कार्यकर्ते, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आप तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षातील असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बोटॅनिकल गार्डनची निर्मिती करावी अटक करण्यात आली.

अशी मागणी करण्यात आली. यावेळी नेहरूनगर पोलिसांकडून आंदोलकांना

# जव्हार नगर परिषद जव्हार, जि. पालघर



# र्रे ई-निविदा सूचना सन २०२४-२०२५

जव्हार नगर परिषद जव्हार, जि. पालघर तर्फे जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक) व वैशिष्ट्यपूर्ण या योजनेंतर्गंत १) जव्हार नगर परिषद हद्दीतील अर्बन बँक ते कापडणीस दवाखान्यापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. २) जव्हार नगर परिषद हट्टीतील सिटी सर्व्हे नंबर २५७ अंतर्गंत सिमेंट कॉक्रीट गटार बांधणे. कामाची ई-निविदा दिनांक २४/०१/२०२५ ते ०७/०२/२०२५ रोजीपर्यंत उपलब्ध आहेत. तरी ई-निविदा भरणाऱ्या इच्छुकांकडून शेवटच्या दिवसाअखेर सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत ई-निविदा मागविण्यात येत आहे, याची सर्व ठेकेदारांनी नोंद घ्यावी.

जा.क्र. बांधकाम/ ई-निविदा/कावि- ११५/२०२५ जव्हार नगर परिषद कार्यालय जव्हार, जि. पालघर, दिनांक २३/०१/२०२५

> जव्हार नगर परिषद जव्हार, जि. पालघर

मुख्याधिकारी,

एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया (भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण) (भारत सरकारची वैधानिक संस्था)

३रा मजला, उडान भवन, सफदरजंग एअरपोर्ट, नवी दिल्ली - 110 003,

फोन: 24695044-47, फॅक्स: 24695048, वेबसाइट: http://aera.gov.in

## नोटीस (सूचना)

## ॲडव्होकेट /लॉ फर्मचे पॅनेलमेंट

एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया (भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण)(AERA) यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायाधिकरण आणि भारतातील अन्य न्यायालयांसमोर एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया (AERA) यांच्या वतीने न्यायालयीन खटल्यांचा बचाव/प्रतिवाद करण्यासाठी पात्र ॲडव्होकेट्स /लॉ फर्म्स अर्थात वकील/कायदा संस्थांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत.

अँडव्होकेट्स/लॉ फर्म्सच्या पॅनेलमेंटसाठी आवश्यक पात्रता निकष, अटी व शर्ती आणि शुल्काचे परिशिष्ट आदी तपशील एईआरए (AERA) यांच्या http://aera.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. कोणतेही शुद्धिपत्र असेल तर ते फक्त AERA यांच्या वेबसाइटवर

F. No. AERA/Legal/Empanelment of Advocates/LawFirm 2020/2023-24 दिनांक 08.03.2024 द्वारे वेबसाइटवर जारी करण्यात आलेली नोटीस मागे घेण्यात आली असून त्यावर सुरू करण्यात आलेली पॅनेलमेंटची प्रक्रिया प्रशासकीय कारणांमुळे रद्द करण्यात आली आहे. यास्तव, 08.03.2024 रोजी वर नमूद केलेल्या नोटीसला प्रतिसाद म्हणून अर्ज केलेल्या ॲडव्होकेट्स/लॉ फर्ग्सनाही नव्याने अर्जे करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या पूर्वी प्राप्त झालेल्या अर्जाचा या नोटीस अंतर्गत पॅनेलमेंटसाठी विचार केला जाणार नाही.

पात्र आणि इच्छुक ॲडव्होकेट/लॉ फर्म न्यूज अँड अनाउन्समेंट सेक्शन अंतर्गत AERA च्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा वापर करून आपला अर्ज दाखल करू शकतात. या पोर्टलद्वारे दाखल केलेले केवळ ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील आणि अर्ज दाखल

करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीचा किंवा चँनेलचा विचार केला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 11/02/2025 आहे

(डेप्युटी चीफ, एईआरए)

cbc 03112/12/0014/2425

# पश्चिम रेल्वेवर एक तासाचा ब्लाक

# एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांत बदल

## सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : वानगांव आणि डहाणू रोड स्थानकादरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी (ता. २५) सकाळी १०.३० ते ११.३० आणि रविवारी (ता. २६) सकाळी ९.५० ते १०.५० या कालावधीत अप आणि डाऊन मेनलाइनवरील काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांत बदल केल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.

या कालावधीत ट्रेन क्रमांक १२९३४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस ३५ मिनिटे, ट्रेन क्रमांक ०९६५३ अजमेर-बांद्रा टर्मिनस स्पेशल एक तास विलंबाने धावणार.

२५ जानेवारी - ट्रेन क्रमांक-९३०१३ विरार-डहाणू रोड पॅसेंजर वानगांवमध्ये शॉर्ट टर्मिनेट होईल आणि वानगांव ते डहाणूरोडदरम्यान रद्द. ट्रेन क्रमांक- ९३०१५ चर्चगेट-डहाणू रोड पॅसेंजर वानगांवमध्ये

शॉर्ट टर्मिनेट. वानगांव ते डहाणू

रोडदरम्यान रद्द.

रद्द केलेल्या गाड्या

२६ जानेवारी - ट्रेन क्रमांक-९३०११ चर्चगेट-डहाणू रोड पॅसेंजर वानगांवमध्ये शॉर्ट टर्मिनेट होईल आणि वानगांव ते डहाणू रोडदरम्यान रद्द. ट्रेन क्रमांक - ९३०१३ विरार-डहाणू रोड पॅसेंजर बोईसरमध्ये शॉर्ट टर्मिनेट होईल आणि बोईसर ते डहाणू रोडदरम्यान रद्द.

## गाड्यांच्या वेळेतील बदल

२५ जानेवारी - ट्रेन क्रमांक १२९९० अजमेर-दादर एक्स्प्रेस ३५ मिनिटे, ट्रेन क्रमांक १२९८० जयपूर-बांद्रा टर्मिनस एक्स्प्रेस २५ मिनिटे, ट्रेन क्रमांक १२९३२ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर एक्स्प्रेस २० मिनिटे आणि ट्रेन क्रमांक ८२९०२ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेस २० मिनिटे.

मुंबई, ता. २३ : मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकासाच्या उपक्रमासाठी राज्य सहकारी बँकेकडून पंधराशे कोटी रुपये दिले जातील, अशी हमी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. बँकेच्या मुख्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते.

नगर येथे प्रतीक्षा बँकेमार्फत कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी सहकार संकुल उभारले

आहे. स्वयंपुनर्विकासाच्या सोळाशे प्रस्तावांपैकी १४ प्रकल्पांना मुंबई बँकेने २१८ कोटी दिले आहेत. त्यातील चार प्रकल्प पूर्ण होऊन तिप्पट ते पाचपट आकाराची घरेही लाभार्थ्यांना मिळाली आहेत, मात्र मुंबई बँकेला आर्थिक मर्यादा असल्याने पतपुरवठा करण्याची विनंती दरेकर यांनी राज्य सहकारी बँकेला केली होती. त्यानुसार राज्य सहकारी बँकेकडे गृहनिर्माणासाठी असलेल्या निधीतून ही रक्कम

# बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालय, जी / दक्षिण विभाग, पहिला मजला, ना. म. जोशी मार्ग, मुंबई - ४०० ०१३.

# क्रमांक : सआ/जी/दक्षिण/१९९३/किनिअ : दिनांक : २३/०१/२०२५

देणार आहे.

किटक नियंत्रण अधिकारी जी / दक्षिण विभाग येथे बांधकामाच्या ठिकाणी अळीनाशक फवारणीकरिता ०८ महिन्यांमधील १६० कामाचे दिवस या कालावधीसाठी ६४ स्वयंसेवक उपलब्ध करून घेण्यासाठी नोंदणीकृत सहकारी / बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्याबाबत संकेतस्थळावर सूचनापत्र देण्यात येत आहे.

सूचनापत्र

इच्छुक संस्थांनी याबाबतचा तपशील अर्ज व इच्छापत्राच्या नमुन्यासाठी http:// portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अथवा किटक नियंत्रण जी / दक्षिण विभाग कार्यालय किटक नियंत्रण अधिकारी जी / दक्षिण विभाग, चौथा मजला, ना. म. जोशी मार्ग, मुंबई - ४०० ०१३. दूरध्वनी नं. ०२२ - २४३०५१२४. विस्तारीत - ४०३ / ४०७ येथे संपर्क साधावा.

संस्थेने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी किटक नियंत्रण अधिकारी जी / दक्षिण विभाग कार्यालयात अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक ०४.०२.२०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत.

PRO/2329/ADV/2024-25 वेळेत निदान, वाचवी प्राण!

सहाय्यक आयुक्त जी / दक्षिण विभाग

(श्रीमती मृदुला अंडे)

# Pidilite Industries Limited



## Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31.12.2024

98										(₹ In crores)	
				Standalone			Consolidated				
Sr	Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended	Quarter ended		Nine months ended		Year ended
No	. Faiticulais	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	3153.59	2894.51	9400.17	8701.67	11332.52	3424.69	3166.97	10166.01	9572.82	12522.64
2	Net Profit for the period (before tax and Exceptional items)	718.48	694.33	2180.43	1933.54	2396.66	751.76	687.42	2246.49	1953.15	2451.02
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	718.48	694.33	2180.43	1933.54	2403.81	751.76	687.42	2246.49	1953.15	2379.35
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	534.50	522.85	1628.07	1445.15	1799.47	557.08	510.92	1668.65	1443.14	1747.42
5	Total Comprehensive Income for the period(Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax))	534.16	520.18	1618.02	1427.69	1779.43	556.14	512.47	1657.70	1415.66	1779.31
6	Equity Share Capital	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86	50.86
7	Reserves excluding Revaluation Reserve as at Balance Sheet date					8286.53					8356.30
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) -										
	Basic:	@ 10.51	@ 10.28	@ 32.01	@ 28.42	35.39	@ 10.86	@ 10.04	@ 32.52	@ 28.10	100000000000000000000000000000000000000
	Diluted:	@ 10.49	@ 10.28	@ 31.94	@ 28.42	35.35	@ 10.84	@ 10.04	@ 32.45	@ 28.09	33.98

@ For the period only and not annualised.

# Note:

1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The financial results were reviewed by the Audit Committe and approved by the Board of Directors at their respective meetings held on 22<sup>nd</sup> January, 2025. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website www.pidilite.com



Place: Mumbai



Date: 22nd January, 2025









Email: investor.relations@pidilite.co.in





**BHARAT PURI** 

Managing Director

CIN: L24100MH1969PLC014336







www.pidilite.com







Tel.: 91 22 2835 7000